Regd Off: E/109, Crystal Plaza, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053

Website: www.tilakfinance.com

Date: 12th November, 2020

To, The Department of Corporate Services, Bombay Stock Exchange Limited Ground Floor, P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai-400001

Ref.: Scrip Code - 503663

<u>Sub: Submission of Newspaper Clipping of the Unaudited Financial Results of the Company for the Half Year</u> and Quarter ended September 30, 2020.

Respected Sir,

With reference to the captioned subject, we are furnishing herewith Newspaper publication of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2020 published in `Mumbai Lakshadeep' (Marathi Daily) and Financial Express (English daily) on 12.11.2020.

This is for your information & record. Kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours Faithfully, For Tilak Ventures Limited

Sd/-GirrajKishor Agrawal Director DIN: 00290959

(Rupees) in Lakhs

Regd. Off.: E/109, Crystal Plaza, New Link Road, Opp.Infinity Mall, Andheri (West), Mumbai-400053 **Extract of Unaudited Financial Results for the guarter** and Half year ended 30th September 2020 **BSE Code: 503663**

CIN: L65910MH1980PLC023000

(Rs. In Lakhs) Year Ended Quartei Quarter ended 30, ended 30, 31, March September September 2020 **Particulars** 2019 Unaudited Audited Unaudited 222.662 17.685 1801.884 Total Income from operations (net) Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items) 12.025 34.552 32.284 34.552 12.025 32.284 Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items) Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items) 34.552 12.025 27.056 Total Comprehensive income for the period [comprising 2.763 10.071 63.066 profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] Equity Share Capital 1284.000 1284.000 1284.800 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in 1190.313 1223.275 1100.128 the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) 0.021 0.009 Diluted: 0.009 0.027 0.021 Note: The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved

by the Board of Directors at their meeting held on November 10, 2020 The Statutory Auditors of the company have carried out a limited review of the result for the quarter

and half ended September 30, 2020. However, the management has exercised necessary due dili gence to ensure that the standalone financial results provide true and fair view of its affairs. The figures for the previous periods / year are re-classified / re-arranged / re-grouped , wherever necessary, to confirm current period classification. The Company operates in Two Business Segment i.e. Commodity Trading Business and Finance

Business Activities. Business segment has been identified as separable primary segment taking into Account the organizational and internal reporting structure as well as evaluation of risk and return of This Result and Limited Review Report is available on company Website www.tilakfinance.com as well as BSE website www.bseindia.com

Investor Complaint for the Quarter Ended 30/09/2020. Opening - 0, Received -0, Resolved -0, Closing - 0 FOR TILAK VENTURES LIMITED **GIRRAJ KISHOR AGRAWAL DIRECTOR**

(Rs. in Lakhs except EPS)

Quarter

ended

1109.01

3.09

3.09

3.09

3.09

1244.25

0.002

0.002

Standalone

Half Year

ended

0.00

(7.94)

(7.94)

(7.94)

(7.94)

1244.25

(0.006)

(0.006)

For Alora Trading Company Limited

Sd/-

Suresh Naskar

Managing Director & Compliance Officer

DIN: 08537352

30.09.2020 | 30.09.2020 | 30.09.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited)

Quarter

ended

0.00

(5.09)

(5.09)

(5.09)

(5.09)

1244.25

(0.004)

(0.004)

ALORA TRADING COMPANY LIMITED

CIN NO:L70100MH1982PLC296275

Reg. Office: 1, Gr. Floor, Plot No. 37/39, Rajyog Building, Carpenter 1st Street,

C. P. Tank, Girgaon, Mumbai - 400 004 Phone: +91 85903 06070 Email: aloratradingcompany@gmail.com; Website: www.aloratradingltd.com

Extracts of the Statement of Un- audited Financial Results for the

Quarter and Half Year Ended 30th September, 2020.

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial

Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever

Particulars

Total income from operations (net)

(before tax and exceptional items)

Net Profit/(Loss)for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the period

Net Profit/(Loss) for the period

(after exceptional items)

Paid-up Equity Share Capital

Exchange (www.bseindia.com).

Date: 11th November, 2020

considered necessary.

Place: Mumbai

(Share of Rs. 10/- each)

Earning per equity share

Diluted

DIN:00290959

Sr.

Particulars

Total Income from Operations

2. Net Profit / (Loss) for the period

Extraordinary items)

/or Extraordinary items)

Extraordinary items)

Rs. 10/-

operations) -

dated 05th July, 2016.

Basic: 2. Diluted:

Date: 11/11/2020

Place: Mumbai

Note:

(before Tax, Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period

after tax (after Exceptional and/or

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)

for the period (after tax) and Other

Comprehensive Income (after tax)]

Equity Share Capital (Face Value of

Reserves (excluding Revaluation

Reserve) as shown in the Audited

Balance Sheet of the previous year

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued

before tax (after Exceptional and

Place: Mumbai Date: 10/11/2020 **FINANCIAL EXPRESS**

DWITIYA TRADING LIMITED Regd. Office: 27, Weston Street, 5th Floor, Room No. 526, Kolkata-700 012

CIN: L67120WB1978PLC031628, Phone No. +918231927952 Email: ID-info.dwitiya@gmail.com, Website: www.dwitiyatrading.in. EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **ENDED ON SEPTEMBER 30, 2020** ₹ in Lacs Quarter Vear Quarter

ended on 30.09.20	ended on 31.03.20	ended on 30.09.19
(Unaudited)	(Audited)	(Unaudited
0.34	1.39	0.34
(1.90)	(10.87)	(2.49)
(1.90)	(10.87)	(2.49)
(1.90)	(6.88)	(0.43)
501.00	501.00	501.00
	1.82	76
(0.01)	(0.03)	(0.00)
(0.01)	(0.03)	(0.00)
	30.09.20 (Unaudited) 0.34 (1.90) (1.90) 501.00	30.09.20 31.03.20 (Unaudited) (Audited) 0.34 1.39 (1.90) (10.87) (1.90) (6.88) 501.00 501.00 - 1.82 (0.01) (0.03)

1) The above results were approved and taken on record by the Audit Committee and Board of Directors at their respective meetings held on 10th November, 2020. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above Financial Results. Figures have been re-grouped/re-arranged/re-classified wherever necessary. 3) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges websites viz., BSE Limited (http://www.bseindia.com) and Calcutta Stock Exchange Limited (http://www.cse-india.com) and on the Company's website (http://www.dwitiyatrading.in) By order of the Board

KD LEISURES LIMITED

Formerly known as Vishvesham Investment & Trading Limited) Regd Off: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot, Vidyavihar Mumbai-86

CIN: L74899MH1981PLC272664 Email id:roc.viatl@gmail.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020

Quarter Ended

30.09.2020 30.06.2020 30.09.2019

Unaudited Unaudited Unaudited

33.50

30.94

30.94

24.13

24.13

324

33.61

0.74

1. The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed

The above is an extract of the detailed format of unaudited standalone financial results for the guarter and half

under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33

of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) and SEBI circular

year ended 30th September, 2020 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results

(standalone and consolidated) for the quarter and half year ended 30thSeptember, 2020 is available on the

Company's website i.e. http://www.kdgroup.co.in/under Investor Information section and on the stock exchange

The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and

subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2020. These results have been

12.84

1.13

1.13

0.56

0.56

324

33.61

0.20

0.58

(1.65)

(1.65)

(1.65)

(1.65)

324

33.61

(0.05)

subjected to limited review by statutory auditors who have expressed an unqualified opinion

Dated the 10th Day of November, 2020

For Dwitiya Trading Limited Rabi Jalan Managing Director DIN: 07001695

Half Year Ended

Unaudited Unaudited

34.08

29.29

29.29

22.48

22.48

324

33.61

0.69

For and on behalf of KD Leisures Limited

Ajay Kantilal Vora Director (DIN: 06864950)

30.09.2020 30.09.2019 31.03.2020

25.90

1.70

1.70

0.99

0.99

324

33.61

0.30

(Rs. In Lakhs)

Year Ended

Audited

39.22

4.15

4.15

1.90

1.90

324

33.61

0.06

CHENNAI MEENAKSHI MULTISPECIALITY HOSPITAL LIMITED (Formerly Known as Devaki Hospital Limited) CIN: L85110TN1990PLC019545

Regd. Office: New No.72 (Old No.149), Luz Church Road, Mylapore, Chennai - 600004. Ph: 044-42938938, Fax: 044-24993282, Email: cmmhospitals@gmail.com, Web: www.cmmh.in Extract of Unaudited Financial Results (Standalone) for the Quarter and Half Year Ended

30th September, 2020

Quarter Ended Half Year Ended Year Ended Particulars 30.09.2020 30.06.2020 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 30.09.2019 Audited Total Income from Operations (Net) 498.44 316.27 658.93 814.70 1276.31 2649.37 Net Profit / (Loss) from Ordinary Activities before Tax (112.89)42.34 (127.21)54.91 (14.31) 39.33 Net Profit / (Loss) from Ordinary 54.91 Activities after Tax (112.89)42.34 (127.21)39.33 (14.31)Total Comprehensive Income for the 56.98 Period (14.31)(112.89)42.34 (127.21)39.33 Equity Share Capital (Face Value of Rs.10/-746.89 746.89 746.89 746.89 746.89 746.89 per share) Earnings per Share (EPS) (not annualised) (Face Value of Rs.10/- per share) Basic EPS (in Rs.) (0.19)(1.51)0.57 0.74 (1.70)0.53 Diluted EPS (in Rs.) (0.19)(1.51)0.57 (1.70)0.53 0.74

Notes: 1. The above results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by

the Board of Directors at their meeting held on 11th November, 2020. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter / Half Year Ended on 30.09.2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter / Half Year Ended Financial Results are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on the Company's website (www.cmmh.in).

> For and on behalf of Board of Directors of CHENNAI MEENAKSHI MULTISPECIALITY HOSPITAL LIMITED R. GOMATHI

> > Six months | Six months

Place: Chennai Dated: 11th November, 2020 DIRECTOR



S H KELKAR AND COMPANY LIMITED CIN No: L74999MH1955PLC009593

Quarter

Regd. Office: Devkaran Mansion, 36 Mangaldas Road, Mumbai - 400002 India

Quarter

Website: www.keva.co.in | E - mail: investors@keva.co.in | Tel No. +91 22 21649163 | Fax No: +91 22 21649766 Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Six months ended 30 September 2020 Rs. in Crores

Quarter

Particulars	ended 30 September 2020	ended 30 June 2020	2019	2020	ended 30 September 2019	2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	354.47	192.53	279.29	547.00	553.67	1,114.23
Net Profit / (Loss) for the period (before Tax,			10000	2000	2000	
Exceptional and/or Extraordinary items)	58.01	18.93	18.59	76.93	47.20	89.79
Net Profit / (Loss) for the period before tax	200000000000000000000000000000000000000	1000000	0000000	94000	10000000	
(after Exceptional and/or Extraordinary items)	70.51	18.93	18.59	89.43	47.20	53.33
Net Profit / (Loss) for the period after tax	0500000000	0.285.56	25.730.470.67	0000000	010000000	30000033
(after Exceptional and/or Extraordinary items)	53.82	14.81	14.97	68.63	33.95	34.70
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)	101/22/6/2010 6	2020 SACE:	0.000	AUDIONOR	500000000	9210010
and Other Comprehensive Income (after tax)]	53,67	14.05	15.22	67.73	33.00	37.75
Equity Share Capital	141.32	141.32	141.32	141.32	141.32	141.32
Reserve excluding Revaluation Reserves as			***************************************			Vier Northwest
per balance sheet of previous accounting year		3.5	9.00		(8)	682.65
Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
(for continuing and discontinued operations) -	206230471	09000	20000000	00949960	30,1000	10010000
Basic:	3.91	1.11	1.09	5.01	2.40	2.56
Diluted:	3.91	1.11	1.09	5.01	2.40	2.56
Notes:					1500	44773
 Key numbers of standalone financial results. 				20.00	Rs.	in Crores
i	Quarter	Quarter	Quarter	Six months	Six months	Year
Particulars	ended 30 September	ended 30 June	ended	ended	ended 30 September	ended 31 March
1 41 1104141	2020	2020	2019	2020	2019	2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	226.02	127.79	183.68	353.81	360.54	718.82
Profit before Tax	26.32	5.07	8.82	31.39	20.77	43.09
	19.70	3.82	6.84	23.52	14.76	31.91

The statutory auditors of the Company have conducted limited review of the above results for the quarter and six months ended 30 September 2020 pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (hereinafter referred to as "the Listing Regulations, 2015"). The limited review does not contain any qualifications. The above results are filed with the Stock Exchanges and available on Group websiste -www.keva.co.in. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on 30 September 2020 and six months ended 30 September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Listing Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended on 30 September

approved by the Board of Directors of S H Kelkar and Company Limited ('the Company') at its meeting held on 11 November 2020

2020 and six months ended 30 September 2020 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website - www.keva.co.in Basic and Diluted earning per share for the quarter ended 30 September 2020 and six months ended 30 September 2020 is adjusted

for the effect of treasury shares held by the Company. For S H KELKAR AND COMPANY LIMITED

Place: Pune

Date: 10th November 2020

Ramesh Vaze Chairman

(Rs. in Lakhs)

Vidip Jatia

Managing Director

DIN: 06720329

Date: 11 November 2020 **SUPREME HOLDINGS & HOSPITALITY (INDIA) LIMITED**

Pune Urban Co-op Bank Ltd. Pune. Head Office: 24, Lombar building, Kasba Peth, Pune 411011 FORM "Z" (rule 107 sub-rule d-1)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

WHEREAS the undersigned being the Recovery Officer Shri. Rajendra M Glinde of the Pune Urban Co-op. Bank Ltd., Pune under the Maharashtra Co-op. Societies Rules, 1961 issued a Demand Notice dated 18/01/2014 calling upon the

Judgement Debtor. Shri.Shripati Rambhau Bhagat & others to repay the amount mentioned in the notice being Rs. 5,33,847/- & Rs. 13,51,937/- = 18,85,784/-(+) further interest (Rupees Eighteen lakh Eighty Five thousand Sevan Hundred Eighty Four only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 14/02/2014 and attached the property described herein below.

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of powers conferred on him under rule 107 (11(d-1)) of Maharashtra Co-op. Societies Rules, 1961 on this day of 11th November, 2020 The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any

dealings with the property will be subject to the charge of the Pune Urban Co-op. Bank Ltd. for an amount Rs.29,51,119/- and further interest there on. Description of the Immovable Property

All that piece and parcel of premises bearing Shop No. 2 adm. about 57.74 sq. mtrs. i.e. 600 sq.ft. on the ground floor in

a building constructed on the property bearing CTS No. 993, situated at Budhwar Peth, Taluka Haveli, District Pune & within the limit of Pune Muncipal Corporation Bounded by: On the North by - Property bearing CTS No. 994, On the South by - Property bearing CTS No 992, On

the East by - Property bearing CTS No 961 On the West - Road (Chetan Satpute) Recovery Officer

(Under Mah. Co.op. Societies Act Sec. 156 & Rule 107 Pune Urban Co-op. Bank Ltd. Pune - 411 037.

Regd. Office: Office No. 510 to 513, 5th Floor, Platinum Square, Shri Satpal Malhotra Marg, Nagar Road, Pune - 411 14 Tel: +91-9607600044

Website: www.supremeholdings.net ■ Email: info@belmac.in ■ CIN: L45100PN1982PLC173438 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020**

Standalone Consolidated

Place: Mumbai

Sr.	Particulars		Quarter Ende	d	SIX Mon	ths Ended	Year Ended	GE	Quarter Ende	d	SIX Mon	ths Ended	Year Ende
No.	i di	30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited			30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1	Total Income from Operations	672.87	321.88	2,334.79	994.75	4,711.75	7,832.95	672.87	321.88	2,334.79	994.75	4,711.75	7,832.95
2	Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	7.25	(34.95)	332.15	(27.70)	584.66	798.07	8.76	(34.25)	339.99	(25.49)	571.75	775.19
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	7.25	(34.95)	332.15	(27.70)	584.66	798.07	8.76	(34.25)	339.99	(25.49)	571.75	775.19
4	Net Profit /(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	6.86	(35.09)	269.69	(28.23)	520.77	695.10	7.96	(34.59)	280.88	(26.63)	511.21	678.18
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income(after tax)]	6.86	(35.09)	269.69	(28.23)	520.77	705.71	7.96	(34.59)	280.88	(26.63)	511.21	401.61
6	Equity Share Capital	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69	3547.69
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	4	4,967.67	7.0	a)	- E	-	-	5,490.24
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) Basic & Diluted	0.02	(0.10)	0.76	(0.08)	1.47	1.96	0.02	(0.10)	0.79	(0.08)	1.44	1.91

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half year ended Standalone and Consolidated Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and company website (www.supremeholdings.net)

Pune District Regioanl Office - Madhav Chambers 1,

398/A Senapati Bapat Marg, Pune 411016

Web: www.bankofbaroda.co.in, Telephone No.: 020-25654321, 25653387

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under

E-AUCTION SALE NOTICE

PUBLIC NOTICE

Date: 11/11/2020

Place: Pune

Public Notice is hereby given that MRS. NILOFER MOHAMMED ALI GANJI and MR. MOHAMMED ALI MEHDI GANJI, are negotiating to sell to my client terrace Flat No. 6, on 3rd & 4th floor, Bhatnagar Manor Apartment Condominium, + car parking space number 6, along with the 17.04 undivided share, situated at Plot No. 42, S. No. 17, Sahvadri Park, Kondhwa Khurd, Pune 411048.

Any person having any rights, title, or interest in the said premises by way of sale, mortgage, lease, lien, gift exchange, possession, inheritance succession or otherwise howsoever in respect of the same are required to intimate the objection in writing to the undersigned with proof thereof within 8 days of the publication of this notice failing which all such claims if any shall be deemed to have been waived and for abandoned, and my clients shall proceed to conclude the negotiations and no claims shall be entertained

thereafter. This notice dated 12/11/2020 Y. B. Irani Advocate for Purchaser G/9A Utopia Co-op. Hsg. Society Ltd. financial\@ລະຄຸນຂອງຕ້ອງຄວາມ 4ຖາດ40. Mobile No.: 9850430027

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda 4 Sim (1) -355-

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES APPENDIX –IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)] E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

read with proviso to Rule 6 (2) & 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised

Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is" and "Whatever there is" basis for recovery of below mentioned account/s. The details of Borrower(s) / Guarantor (s) / Secured Asset/s / Dues/Reserve Price/e-Auction

Sr. No.	Name & Address of Borrower(s) / Guarantor(s)	Give Short description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	Date & Time of E-auction	Reserve Price, EMD, Bid Increase Amount	Status of Possession (Constructive / Physical)	Property Inspection Date & Time
1,	Borrower: Mrs. Nirmala Purshottam Gadade Guarantors: Mr. Purshottam Tukaram Gadade, Mr. Shrikant Purshottam Gadade	All that part and parcel of the property consisting of Flat No. 02, Ground Floor, Dattasagar Residency (Plot No. 01) in Survey No./Khasara No. 20/3/20/4/21/3/21/4, admeasuring 66.57 Sq. Meter i.e. 716.32 Sq. Feet super built up area, Within the registration, Taluka - Baramati and District Pune - 413102	Rs. 34,28,981/- + interest w.e.f. 02/05/2017+ other expenses etc till date. (Less Recovery if any)	27/11/2020, 02.00 p.m. to 6.00 p.m.	RP: 15,08,000/- EMD: 1,50,800/- BID increase amount: Rs.10,000/-	Physical	21/11/2020 from 10.00 a.m. to 04.00 p.m.
2.	Borrower: Mrs. Shakuntala Prakash Kotmale Guarantor: Mr. Prakash Baburao Kotmale	All that piece and parcel of the property bearing old Survey No. 327/1 and now numbered as New servey No. 117/1A/1B out of it Plot No.33 area 223.04 Sq. Mtrs. Known as Bilal Nagar Majrewadi Solapur owned by Mrs. Shakuntala Prakash Kotmale	Rs. 27,05,900/- + interest w.e.f. 01/03/2018 + other expenses etc till date. (Less Recovery if any)	27/11/2020, 02.00 p.m. to 6.00 p.m.	RP: 30,00,000/- EMD: 3,00,000/- BID increase amount: Rs.10,000/-	Physical	21/11/2020 from 10.00 a.m. to 04.00 p.m.
3.	Borrowers: Mr. Vitthal Tukaram Chavan, Mrs. Tejashwini Vitthal Chavan Guarantors: Mr. Kiran Pradeep Bhoite, Mr. Nitin Damodar Waghmare	All that part and parcel of the property consisting of Flat No. 03, First Floor, Gajanan Prasad Apartment (Plot No. 62) in Survey No. /Khasara No. 158, Admeasuring 57.62 Sq. Mt. i.e. 620 Sq. Ft. built up area, situated at Jalochi Baramati within the registration Sub-district Baramati and District	Rs.12,72,766.47 + interest w.e.f. 02/05/2017 + other expenses etc till date.(Less Recovery if any)	27/11/2020, 02.00 p.m. to 6.00 p.m.	RP: 12,00,000/- EMD: 1,20,000/- BID increase amount: Rs.10,000/-	Physical	21/11/2020 from 10.00 a.m. to 04.00 p.m.

Pune - 413102 For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also prospective bidders may contact the Authorized Officer on Phone: 020-25652121

Place: Pune

Mobile: +91 9175884719. Date: 11/11/2020

Hemant Khisti, Authorised Officer, Bank of Baroda

दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी नाही, फटाक्याचा वापर टाळावा

फटाक्यांच्या कोरोनाबाधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे ूळे पिंपरी-चिंचवड शहरातील सहकार्यामुळे नागरिकांनी फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा शक्यतो टाळावा, महापालिका आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे. तसेच कोणतेही सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रिकरण (दिवाळी पहाट) कार्यक्रम ांना परवानी दिली जाणार नाही, असेही त्यांनी रूप्ट सांगितले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साज-या होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी

घेणे अत्यंत गरजेचे आहे.

नोडल अधिकाऱ्यांनी

निवडणूक आयोगाच्या

सूचनांचे काटेकोर पालन

करावे - सौरभ राव

मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श

आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी नोडल

अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे

काटेकोर पालन करावे, अशा सूचना विभागीय

आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. विभागीय आयुक्त

कार्यालयात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त

करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली

पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल

रामोड, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप

जाधव यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित

सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे विभागाच्या निवडणूक कामकाजाचा आढावा

घेऊन विभागीय आयुक्त म्हणाले, पुणे विभागात

पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक काम

काज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नोडल

अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या

चोखपणे पार पाडाव्यात. निवडणूक कामकाज

करताना 'टीम वर्क'समजून परस्पर समन्वयातून

जाहीर नोटीस

तमाम लोकांना या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. दिनबंधु गौरीशंकर

त्रिवेदी व श्री भतीलाल मुनिराज ऑजिला दोघे

रा ठाण यांनी मौजे सर्वे नं. 90. प्लॉट नं. 118.

गाळा नं. ४, किरोळ गांव, नारायण नथु बावस्कर

इस्टेट. नर्सी मेहता रोड. घाटकोपर पश्चिम.

मुंबई येथील 82.68 चौ मी चा होटेल गाळा कायम

्र स्वरूपी विकत घेतले असुन ते कायदेशीर मालक

आहेत तरी त्या संदर्भात खालील वर्णन केलेले

दस्तऐवज हे मुळ दस्तऐवज माझे अशिलांकडन

गहाळ झाले आहेत. 1) बीडीआर 3/7235/2005

कर्ला मुंबई, 2) बीडीआर-3/2794/2000 कर्ला मुंबई,

3) बीडीआर-3/9733/2004 कुला मुंबई. 4) बीडीआर

वरील 4 दस्ताऐवज बाबत कापरबावडी पोलीर

स्टेशन ठाणे येथे दि 11/11/2020 रोजी प्रॉपर्टी

मिसिंग रजि नं. 1207/2020 प्रमाणे नोंद केली

आहे तरी सदर मिळकत त्यांनी कुठेही वा कोणासही

तरी सदर मिळकतीचा मुळ दस्त जर कोणास

मिळाल्यास सदर दस्त खाँलील पत्यावर पोहचवावे

ही विनंती सदर मिळकती संदर्भात कोणाचाही

कोणताही प्रकारची हरकत किंवा वाद असल्यास

14 दिवसांच्या मुदतीत खालील पत्यावर

एसबीआय बॅंकेच्या विरुद्ध, जकात नाका, भिवंडी

Date: November 11, 2020

स्वाक्षरी/

ॲड. विजय गौतम जाधव

दत्तात्रय कपा बीएलडी. 1 "मजला

-3/9732/2004 कुर्ला मुंबई.

विकलेली नाही.

कळविण्यात यावेत

तारीख: 12-11-2020

ठिकाण: मुंबई

कामे वेळेत पूर्ण करावीत.

पुणे, दि.११ : पुणे पदवीधर आणि शिक्षक

दि.११ : प्रशासनाद्वारे सातत्याने व रुग्णसंख्या नियंत्रणात येत धुराचा अहोरात्र पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांम आणि नागरिकांच्या कोरोनाची

असल्याचे आकडेवारी वरुन दिसून येत आहे. तरीही कोरोनाची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे

सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. सूरक्षित अंतर, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने हात ध्रुवावेत. फटाक्यांच्या ध्रुराचा कोरोनाग्रस्त राग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पालिका क्षेत्रात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा. शक्यतो टाळावा.

	शुद्धिपत्र	क				
देनांक ११.११.२०२० रोजी दैनिक मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात प्रकाशि चावे. गैरसोयीबद्दल दिलगीरी.	ात ओमनीटेक्स इंड	इस्ट्रीज (इंडिया) ी	लेमिटेड या जाहि	हरातीतील अनु.इ	क्र.९ हे खालील!	माणे सुधारित
. कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (७+८)	(५.१६)	(४.६५)	(٥.७८)	(9.८१)	0.09	(६.५०)
o. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-) १. इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव) २. उत्पन्न प्रतिभाग रु.१०/- प्रती (मार्च अखेरीस वर्षाकरिता	४२३.१०	४२३.१०	४२३.१०	४२३.१०	४२३.१०	४२३.१०
ार्षिकीकरण नाही)					_	१७६.७९
) मूळ ो) सौमिकृत	(0.१२) (0.१२)	(०.११) (०.११)	(0.0२) (0.0२)	(0.२३) (0.२३)	0.00	(0.१५) (0.१५)

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८०पीएलसी०२३००० नोंदणीकृत कार्यालय: ई/१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अ	ालेखापरिक्षित वि	वत्तीय निष्कर्षाचा	अहवाल
			(रु.लाखात
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२० अलेखापरिक्षीत	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ अलेखापरिक्षीत	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२२२.६६२	१७.६८५	१८०१.८८४
कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३४.५५२	१२.०२५	३२.२८४
कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३४.५५२	१२.०२५	३२.२८४
कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	३४.५५२	१२.०२५	२७.०५६
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६३.०६६	२.७६३	१०.०७१
समभाग भांडवल	१२८४.८००	१२८४.८००	१२८४.८००
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	११९०.३१३	१२२३.२७५	११००.१२८
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१/-प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
मूळ	0.0२७	0.009	0.0२१
सौमिकृत	0.0२७	0.009	0.0२१

वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १० नोव्हेंबर. २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्षाचे मर्याटित पनर्विलोकन केले आहे. तथापि व्यवस्थापनाने असे मत दिले आहे की. सदर एकमेव वित्तीय निष्कर्ष हे त्यांचे कारभाराचे योग्य व सत्य रूप आहे.

मागील कालावधीचे/वर्षाचे आकडे चालु कालावधीच्या वर्गीकरणाकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले. कंपनीचे दोन व्यवसाय विभाग अर्थात व्यापार व्यवसाय आणि वित्तीय व्यवसाय प्रक्रिया आहेत. सदर विभागांचे जोखिम व परतावा मृत्य म्हणून तसेच संघटनात्मक व अंतर्गत अहवाल संरचना हे वेगळे प्राथिमक विभाग म्हणून खात्यात व्यवसाय विभागनुसार वर्गीकृत करण्यात

वरील वित्तीय निष्कर्ष व लेखा अहवाल कंपनीच्या www.tilakfinance.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

तिमाही अखेरीस ३०.०९.२०२० रोजी गुंतवणूकदारांच्या तक्रारी प्रारंभी-शून्य; प्राप्त-शून्य; निवारण-शून्य; समाप्ती-शून्य.

तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित गिरराज किशोर अग्रवात

देनांक: १० नोव्हेंबर, २०२० डीआयएन:००२९०९५



TCI INDUSTRIES LIMITED

CIN: 174999TG1965PI C001551

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.ir

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.लाखात, नमुद	केल्या व्यतिरिक्त)
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०	30.09.7099
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	وان. ک	وان. ک	90.08
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	(४१.३४)	(४১.४১)	9.4
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(४१.३४)	(४১.४১)	9.43
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(४१.३४)	(४১.४১)	9.43
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व			
कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष			
उत्पन्न (करानंतर))	(४१.३४)	(४১.४১)	९.५३
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	८९.६८	८९.६८	८९.६८
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
अ. मूळ	(४.६१)	(९.४६)	१.०६
ब. सौमिकृत	(४.६१)	(९.४६)	१.08
टिप:	•		

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

रविशंकर झुनझुनवाला

डीआयएन:००२३१३७

अध्यक्ष व स्वतंत्र संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: १०/११/२०२०

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED

CIN: L51909MH1983PLC166605

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021

Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.saraswaticommercial.com; Email: saraswati.investor@gcvl.in Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Six months ended September 30, 2020.

(Rs in Lakhs except Sr.							
Sr.		Standalone				ted	
No.		Quarte	er Ended	Six Months Ended	Quarte	r Ended	Six Months Ended
	Particulars	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2019 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	September 30, 2019 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)
1)	Total Income	2,044.45	56.01	2,884.56	2,044.45	56.01	2,884.56
2)	Net profit/ (Loss) for the period before Tax #	1,921.47	(6.25)	2,700.15	1,921.07	(6.53)	2,699.61
3)	Net profit/ (Loss) for the period after Tax #	1,439.39	(172.32)	1,826.78	1,438.98	(174.88)	1,824.00
4)	Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1,520.92	(1,536.75)	3,152.93	1,520.51	(1,539.30)	3,150.15
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	100.09	100.09	100.09	100.09	100.09	100.09
6)	Reserves (excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)						
7)	Earning per Share (of Rs 10/- each) (a) Basic (not annualised)	143.81	(17.22)	182.51	143.76	(17.47)	182.23

 143.81
 (17.22)
 182.51
 143.76
 (17.47)
 182.23
 # The Company does not have Exceptional / Extraordinary items to report for the above periods.

1) The above unaudited financial results for the quarter and six months ended September 30, 2020 have been reviewed by the Audit committee and on its recommendation have been approved by the Board of directors at its meeting held on November 11, 2020.

 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and six months ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended. The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange www.bseindia.com. and on Company's website www.saraswaticommercial.com.

For and on behalf of the Board of Directors

Ritesh Zaveri DIN: 00054741

ठिकाण : मुंबई

N-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 39, 2020 | See Regulation 47(1) (b) of the SEB! (LODR) Regulations, 2015|

				(Rs. In lacs
Particulars	Quarter ended 30.09.2020	Quarter ended 30.09.2019	Half Year ended 30.09.2020	Year Ended 31.03.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	56.94	1169.40	109.04	2409.45
Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or	(18.18)	(159.32)	(53.31)	(1541.14)
Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or	(18.18)	(159.32)	(53.31)	(1541.14)
Net Profit / (Loss) for the period after ax (after Exceptional and/or Extraordinary items*)	(17.49)	(158.89)	(51.93)	(1539.80)
otal Comprehensive Income for the teriod Comprising Profit / (Loss) for the teriod	(17.49)	(158.89)	(51.93)	(1539.80)
quity Share Capital	1710.00	1710.00	1710.00	1710.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance	-	(1174.15)	(863.31)	(811.38)
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.10) (0.10)	(0.93) (0.93)	(0.30) (0.30)	(9.00) (9.00)

or Starlite Components Limited

sid:

ZA Naren Sheth
RP in case of Starlite Components Limite
nsolvency Professional (IP)
BB-IPA-001/IP-P00133/2017-18/10275
lace: Neasik

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large the Builder Shree Sai Datt Enterprises has allotted the Flat or 7/12/2014 and possession was giver n 15/09/2016 to my client Mr. Mehu hyam Chodankar to the said fla o. 402, fourth Floor, Building No 12 Sai Dutt Apartment, Survey No 175, Hissa No. 5 & 6 behind Brahma Complex, Manvelpada, Virar (East) Tal-Vasai, Dist-Palghar sold to Mr. Suhas Katkar and Vishya Katkar on 11/09/2020.

Any person or persons having any right title or interest by way of in heritance or claim against the said flat and shares should sent their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in suppor of the said claim thereof within 7 days of publication of the said notice falling with claims if any shall be deemed to have been waived.

Advocate Rohan G . Khade C/28, Revti Palace M.B. Estate, Virar (West), Tal. Vasai, Dist. Palghar - 401303

| NOTICE |

ALL PERSONS are hereby informed that the ndersigned are members of Antophill Varehousing Company Ltd. ("Company"; nolding shares having distinctive nos.3973 to 3982 (both inclusive) and represented by Share ertificate No.410 dated 16 May 1999, having Register Folio No.NO25. As members of the Company, the undersigned are absolutely entitled o exclusive use, occupation, and possession of Jnit No.339 situated in the 'C' Wing of the Company's godown complex situated at Antophil<mark>l</mark> Narehousing Complex, VIT College Marg, Wadala (East), Mumbai – 400037. The undersigned carry on business from the said Premises under the name and style of M/s. Ajay Chemicals.

The undersigned have misplaced / lost the said Share Certificate since 10th February 2020 from the residence of the undersigned. The ındersigned have lodged a complaint with Pant Nagar Police Station (Mumbai) regarding the loss of the Share Certificate, who have recorded the same in the Register of Lost Property and have ssued a Certificate of dated 25.02.2020 to that effect. The undersigned have applied to the Company for issue of duplicate share certificate in elation to the above Shares.

ALL PERSONS are hereby put to notice that the said Share Certificate has been misplaced / lost from the custody of the undersigned who are its rightful owners, and any person coming in ossession of the said original Share Certificate is equested to return the same to the undersigned at the address mentioned below or to the Company having office at Antophill Warehousing Complex, VIT College Marg, Wadala (East) Mumbai - 400037 immediately.

ALL THE PERSONS are hereby put to further notice that if they have any claim, right, title, nterest, demand in the above Share Certificate in ntimate the same to the Company along with valid supporting documents at its office at the address mentioned above within 21 days from date of this notice failing which all such claims will treated as waived and given up, and the Company will proceed to issue duplicate share certificate to the undersigned in respect of the said Shares without any recourse to any such claims. Dated : 12/11/2020

Bhavin A Narashana Ritesh Bharat Narsana M/s. Ajay Chemicals Antophill Warehousing Complex VIT College Marg, Wadala (East)

November, 2020

रोजच वाचा

नेक्स्टेप ॲक्टिव्हीटी एलएलपी (एलएलपीआयएन: एएजी-५७९३)

देनांक १५.१०.२०२० रोजी ॲक्टिव्ह टाईम्स व मुंबई नक्षदीप, मुंबई आवृत्तीमध्ये सूचना प्रसिद्ध झाली होती न्यामध्ये शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून मुंबईसाठी कंपनी नेबंधक, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याची इच्छेबाबत कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ अन्वये सर्वसाधार ननतेस सूचना देण्यात आली होती. सदर सूचनेत एलएलपीचे मुख्य उद्दिष्टही नमुद केले होते. त्या नमुद करण्यात आलेल्य नैकी जर कोणासही नियोजित अर्जास आक्षेप असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात सूचनेत नमुद पत्त्यावर कंपनी निबंधक, मुंबई आणि सेन्ट्रल रजिस्ट्रेशन सेंटर, गुरगाव येथे लेखी

येथे सूचना देण्यात येत आहे की, उपरोक्त जाहीरात १० नोव्हेंबर २०२० रोजी द्यालेल्या भागीदारांच्या सभेत त्यांच्या रकतर्फी निर्णयानुसार काही अपरिहार्य कारणास्तव रह **त्र**ण्यात येत आहे नेक्स्टेप ॲक्टिव्हीटी एलएलपी

गजानंद दाहिम दिनांक: ११.११.२०२० (पदसिद्ध भागीदार)

etween M/s. Dreamland Developers & Mr ijay Eknath Todase for the flat being Flat No. N/501 Venus Tower CHS Ltd., Geeta Naga Phase III, Behind Sai Petrol Pump, Mira Road East, Dist. Thane 401107 (said flat) has been lost/ misplaced. All the persons are hereby nformed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. Or behalf of my client, Mr. Sanjeev D. Sethia, the present owner of the said flat, the undersigned advocate hereby invites any kind of claims alongwith the relevant proof within 14 days

from the date of this notice. Incase no claims

are received within stipulated period, it shall

be assumed that there are absolutely no claims

by virtue of lost agreement and incase of any

it is deemed to be waived off.

Place: Mira Road, Thane

PUBLIC NOTICE

vareement for Sale dated 15/12/2000 execute

Date: 12th November 2020 A. Karimi Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

सामान्य जनतंत्र्या माहितीकारेता सूचना देण्यात आहे की, माझे अशील श्री. करूचेष्ट्र सल्लाख पर्टेकल हे पर्लट हुन. ५०५, सी विंग, फळ हे ५०,०५ सी विंग, हा सार्वेण्ड को मार्चेण, ही सिंग सीसायर्टी, हा सर्वेण्ड को मार्चेल से सार्वेण पात्री, रोड, को सिंग सीसायर्टी, हा सर्वेण्ड को प्रत्येत (से प्रत्येत प्रत्येत प्रत्येत प्रत्येत सार्वेण पात्रेत सार्वेण सार्वेण सार्वेण सार्वेण सार्वेण सार्वेण स्वार्वेण सार्वेण स्वार्वेण सार्वेण स्वार्वेण सार्वेण सार्वेच एक होत्या. त्यांचे १६,०१,२०१७ रोजी नियर्च, त्यांचेण स्वार्वेच सारस्वात त्यांचे का सर्वेशोर वारस्वात स्वार्वेण का सर्वेशोर वारस्वात त्यांचे का सर्वेशोर वारस्वात स्वार्वेण का सर्वेण्यात स्वार्वेण का सर्वेशोर वारस्वात स्वार्वेण का सर्वेण का स्वार्वेण का स्वार्वेण का स्वार्वेण का स्वार्वेण का स्वार्वेण का स्वार्वेण का स्वर्वेण का स्वार्वेण का स्वर्वेण का स्वर् , त्यांच्या पश्चात त्याचे कायदेशार वारसदा छ बिलदास रामजी पटेल व श्रीमृत

आणार नाही. टिकाणः मुंबई संतोष डा. १०००. दिनांकः १०.११.२०२० अँडव्हाकेट १५, एसपी नगर, शोभना इमारतीक्या अ.एम.रोड, पंप डाऊस, अंथेपी (वुर्व) मुंबई-४०००९३

हिन्द कॉमर्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०८५४४०

नोंदणीकृत कार्यालय : ३०७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. दूर.:९१-२२-४०५००१००, वेबसाईट:www.hindcommerce.com, ई-मेल:investor@hindcommerce.com

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही व अर्धवर्षाकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवा संपलेली तिमाही कालावधीकरित मंपलेले संबंधि र्ष ते तारीख आक 30.09.2020 30.09.2020 30.09.708 परिचालनातन एकण उत्पन्न १०३.२३ १९८.७५ १०५.१४ ालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा विशेष बाबीपर्व®) १६.६८ १७.८५ 6.33 विशेष बाबीपश्चात®) १६.६८ १७.८५ 6.33 करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मव a/वा विशेष बाबीपश्चात®) १२.८२ १४.२३ 6.44 करपश्चात) (नफा/(तोटा) अन्य सर्वसमावेशक उत्पन्न करपश्चात) समाविष्ट) १२७.९४ ५८.६३

300.00

6X.0

300.00

0.X/o

300.00

0.26

मभाग भांडवल

नर्मल्यांकन राखीव वगळता)

नन प्रति शेअर (प्रत्येकी रु.२/-)(अखंडित व खंडित परिचालनाकरिता

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.hindcommerce.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि व नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण पुर्ण केले आहे

हिन्द कॉमर्स लिमिटेडकरिता सही/ उमेश लाहोटी

ठिकाण : मंबर्ड व्यवस्थापकीय संचालव दिनांक: ११.११.२०२० (डीआयएन:००३६१२१६)



STEEL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora Urla Industrial Complex, Raipur 493 221 (C.G.)

Ph.+91-771-4910058, Fax +91-771-4006611,2324401 E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in

CIN: L27107CT1988PLC004607

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020 Rs. in Lac Standalone Consolidated Quarter Quarter Ended Ended Ended Ended Ended Ended Particular 30.09.2020 | 30.09.2019 | 30.09.2020 | 30.09.2020 30.09.2019 30.09.2020 [Unaudited] (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 5.577.12 6.789.45 5.577.32 6.789.45 8.355.82 Total Income From Operation 8.355.82 Net Profit /(Loss)for the period (before Tax Exceptional and / or Extraordinary items) (13.14)6.40 (301.95)(13.14)6.40 (301.95)Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (13.14)6.40 (301.95)(13.14)6.40 (301.95)Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items 290.82 (281.14)277.90 (279.77) (8.47)(8.02)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (8.47)290.82 (281.14)(8.02)277.90 (279.77)Equity Share Capital 1.357.04 1.357.04 1.357.04 1.357.04 1.357.04 1,357.04 (face value of Rs.10/- each) Earninas per equity share (of Rs.10/- each) (Not annualised): (1) Basic (Rs.) (0.06)2 05 (2.06)(0.06)(2.07)

(2) Diluted (Rs.) NOTES: The above is an Extract of the detailed format of results for quarter and half year ended on 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation-. 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone/consolidated unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2020 are available on the $website\ of\ the\ Stock\ Exchanges\ (www.bseindia.com\ \&\ www.nseindia.com)\ and\ the\ Company's\ website\ (www.mahamayagroup.in).$ Figures of the previous periods have been regrouped/reclassified I restated wherever necessary

3 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 11th For and on behalf of Board of Directors

Rajesh Agrawa Managing Director DIN: 00806417

Add: A-11/5, Sector-3 Udaya Society, Tatibandh Raipur - 492001 Chhattisgarh Place: Raipur



मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय : पेनिन्सुला स्पेंटा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई – ४०० ०१३. दूर.: ०२२–६६२२९५००; वेबसाईट: www.morarjee.com; ई–मेल: coporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन: एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धावार्षिकाकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		र्वमात्रस				
Particulars	संपलेली तिमाही			संपलेली	संपलेले वर्ष	
	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षीत)	३०.०६.२०२० (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४,१४५	१,४०६	८,४४१	५,५५१	१८,४७२	३८,२०४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपर्व)	(२,२३७)	(२,४७८)	(८५१)	(૪,હ૧૬)	(१,१८५)	(३,६६४)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(1,140)	(1,800)	(017)	(8,057)	(5,503)	(२,५५०)
(अपवादात्मक बाबनंतर)	(२,२३७)	(२,४७८)	(९००)	(४,७१५)	(१,२३४)	(३,७१३)
कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१,७८७)	(१,६८२)	(६४१)	(३,४६९)	(६०३)	(२,६४५)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकश उत्पन्न						
(करानंतर)	(१,७८७)	(१,६८१)	(६३८)	(३,४६८)	(८९६)	(२,६४३)
समभाग भांडवल	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३
इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)						३, १४५
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.७/-)						,
	(४.९२)	(४.६३)	(१.७६)	(९.५५)	(२.४९)	(७.२८)
मूळ सौमिकृत	(8.92)	(8.83)	(१.७६)	(ે૧.५५)	(२.४९)	(હ.૨૮)

टिप: १. सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमन अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल झालेल्या ३०सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर निकालांच्या हा उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूण नमुना कंपनीच्या <u>www.morarjee.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्स्चेंजसच्या <u>ww.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे २. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरिता स्वतंत्रपणे दिलेला वित्तीय निकालाचा उतारा.

		संपलेली तिमाही		संपलेर्ल	संपलेले वर्ष	
Particulars	30.09.7070	३०.०६.२०२०	30.09.7099		३०.०९.२०१९	३१.०३.२०२०
	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४,१४५	१,४०६	८,४४१	५,५५१	१८,४७२	३८,२०४
नफा/तोटा (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(२,२३७)	(२,४७८)	(८७५)	(४,७१५)	(१,२०९)	(३,६८८)
नफा/तोटा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	(१,७८६)	(१,६८१)	(६१३)	(३,४६७)	(८६८)	(२,६०९)
		· ·			, , ,	~ ~ ~

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड करिता

आर. के. रेवारी

व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १० नोव्हेंबर, २०२० (डीआयएन:००६१९२४०)